



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ४, अंक १४९]

शुक्रवार, नोव्हेंबर १६, २०१८/कार्तिक २५, शके १९४०

[पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ४२०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ नोव्हेंबर २०१८

आदेश

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम.

क्र.मुद्रांक-२०१६/३०४८/प्र.क्र.७८०/म-१.—ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रमांक खाक्षेस-२०१६/प्र.क्र.४६७/रस्ते-८, दि. १९ ऑगस्ट, २०१६ याद्वारे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित (यात ज्याचा उल्लेख यापुढे “उक्त महामार्ग प्राधिकरण” असा करण्यात आला आहे) यास, “नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग” करिता “कार्यान्वयीन यंत्रणा” म्हणून घोषित करण्यात आले आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक खाक्षेस-२०१६/प्र.क्र.२५१/रस्ते-८, दि. २४ मार्च २०१७ याद्वारे, “नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग” याचे “महाराष्ट्र समृद्धी महामार्ग” असे नामकरण केले आहे;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रमांक खाक्षेस-२०१६/प्र.क्र.२५१ (एल.बी.२२) भाग-१/रस्ते-८, दि. ०१ ऑक्टोबर, २०१८ याद्वारे, महाराष्ट्र समृद्धी महामार्गाबाबत उक्त महामार्ग प्राधिकरण आणि नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग मर्यादित (यात ज्याचा उल्लेख यापुढे “उक्त द्रुतगती महामार्ग मर्यादित” असा करण्यात आला आहे) यांच्या दरम्यान करण्यात आलेल्या, जमिनीच्या हस्तांतरणाच्या संलेखावर मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफ करण्याचे ठरविले आहे;

आता त्याअर्थी, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम (१९५८ चा ६०) याच्या कलम ९ च्या खंड (अ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, तसे करणे जनहितार्थ आवश्यक असल्याबद्दल त्याची खात्री पटल्यामुळे, उक्त महामार्ग प्राधिकरण आणि उक्त द्रुतगती महामार्ग मर्यादित यांच्यादरम्यान महाराष्ट्र समृद्धी महामार्गाबाबत निष्पादित होणाऱ्या, जमिनीच्या अभिहस्तांतरणाच्या किंवा भाडेपट्ट्याच्या

संलेखावर, उक्त अधिनियमाला जोडलेल्या अनुसूची-१ च्या अनुक्रमे अनुच्छेद २५ चा खंड (ब) आणि अनुच्छेद ३६अन्वये अन्यथा आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क याद्वारे पूर्णतः माफ करित आहे. मात्र शासनाने, “महाराष्ट्र समृद्धी महामार्ग” करिता वेळोवेळी काढलेले शासन आदेश किंवा शासन निर्णय किंवा अधिसूचना याद्वारे विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अटी तथा शर्तीचा भंग झाल्यास, “उक्त द्रुतगती महामार्ग मर्यादित” हे संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि असल्यास, शास्ती भरण्यास पात्र असेल, ही अट तथा शर्त याकरिता घालण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्रितमकुमार व. जावळे,

कार्यासन अधिकारी.

REVENUE AND FORESTS DEPARTMENT,

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 15th November 2018.

ORDER

MAHARASHTRA STAMP ACT.

No.Mudrank-2016/3048/C.R.No.780/M-1.—Whereas, the Government of Maharashtra has, *vide* Government Resolution, Public Works Department, No.PPP-2016/C.R.467/Roads-8, dated the 19th August 2016, declared the Maharashtra State Road Development Corporation Limited. (hereinafter referred to as “ the said Highway Authority”) as the Implementing Agency for the “Nagpur-Mumbai Super-Communication Expressway”;

And whereas, the Government of Maharashtra has, *vide* Government Resolution, Public Works Department, No.PPP-2016/C.R.251/Roads-8, dated the 24th March 2017, nomenclatured the “Nagpur-Mumbai Super-Communication Expressway” as the “Maharashtra Samruddhi Mahamarg”;

And whereas, the Government of Maharashtra has, *vide* Government Resolution, Public Works Department, No.PPP-2016/C.R.251(L.B.22)Part-1/Roads-8, dated 1st October 2018 decided to exempt the Stamp duty and Registration fees on the instrument of transfer of the land executed between the said Highway Authority and the NAGPUR-MUMBAI SUPER COMMUNICATION EXPRESSWAY LIMITED(hereinafter referred to as “the said Expressway Ltd.”) in respect of the Maharashtra Samruddhi Mahamarg;

Now therefore, in exercise of the powers conferred by clause (a) of section 9 of the Maharashtra Stamp Act (LX of 1958), the Government of Maharashtra, being satisfied that it is necessary to do so in the public interest, hereby remits the stamp duty in whole as otherwise chargeable under clause (b) of article 25 or article 36 of Schedule I appended to the said Act, on the instrument of conveyance or lease, respectively, of the land executed in respect of the Maharashtra Samruddhi Mahamarg, between the said Highway Authority and the said Expressway Ltd, subject to the condition that in case of breach of any of the conditions specified by the Government, *vide* the Government Order or Resolution or Notification issued, from time to time, for the “Maharashtra Samruddhi Mahamarg”, “the said Expressway Ltd” shall be liable to pay the whole of the stamp duty and penalty, if any.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

PRITAMKUMAR V. JAWALE,

Desk Officer.